

#### JFLL/CS/SE/2022-2023/34

To,
Listing Department,
National Stock Exchange of India Limited,
Exchange Plaza, Bandra Kurla Complex,
Bandra East, Mumbai-400051.
NSE Trading Symbol: JETFREIGHT

ISIN: INE982V01025

# **Jet Freight Logistics Limited**

An NSE & BSE Listed Company ISO 9001:2015 Certified

CIN: L63090 MH 2006 PLC 161114

IATA No.: 14/3-4781 www.jfll.com

Date: 08.11.2022

Listing Operations Department, **BSE Limited**, P.J. Towers, Dalal Street, Mumbai – 400 001.

BSE Scrip Code: **543420** 

<u>Subject: Newspaper Advertisement - Financial Results for the quarter and half year ended September 30, 2022.</u>

#### Dear Sir/ Madam,

Please find enclosed herewith the newspaper advertisement for the financial results of Jet Freight Logistics Limited for the quarter and half year ended September 30, 2022, published in the following newspapers:

- 1. The Free Press Journal,
- 2. Navshakti

Kindly take it on your records.

Thanks & Regards,

For Jet Freight Logistics Limited,

Richard Francis Theknath Chairman & Managing Director

(Amt in Lakhs)



Asset Recovery Branch:-276/286 Kilachand Mansion Kalbadevi Main Road Kalhadevi. Mumbai. Maharashtra -400002 Phone No. 022 22002050

Mail: kvbl2134@kvbmail.com

CORRIGENDUM Please refer to our E-Auction Sale Notice published in this newspaper on 07.11.2022 With reference to Borrower M/s Petroi **Engineering Construction Limited** Please read web portal website https://www.matexauctions.comof the service provider, Mr. Prajot Kadam Mobile no.- 7305081261, Mail id mumbaiproperties@matexnet.com. All order details will unchaged Date: 08.11.2022

Authorized Office Place : Mumbai The Karur Vysya Bank Ltd.,

#### PUBLIC NOTICE

TO WHOMSOEVER IT MAY CONCERN Public at large, Buyers, Lenders, Banks & Financials Institutions are hereby informed that the sale & allotment agreements of oungalow in Golden Beach & Golden Acre Bungalow schemes located at Ruia Park Juhu on Plot bearing S. No. 44 Hissa No. 1(P) & 2(P) CTS no. 72- A have been cancelled therefore these bungalow owners cannot borrow money or sell their bungalows today as it will be a criminal offence to give wrong impression that they have clear title. Banks & Lenders should recall their loans if they want to avoid Litigation as even the heque issued by Golden Beach Co.Op. Society Ltd bounced due to mismatch in words & figures. This entire Property of 10,000 Sq yds Golden Beach & 5000 Sq yds Golden Acres is available for edevelopment

Issued in public interest K. V. Satyamurty S M Builders Oweners & Developers M.No. 9820154713 & 9920154714

# NOTICE is hereby given that my client MRS. KAMALA BALASUBRAMANIAN

PUBLIC NOTICE

is the present owner of a residential premises bearing Flat No. A/ 2. located on the ground Floor, of the Building known as "OM SHABARI CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD.", situated at Sane Guruji Nagar, behind Hanuman Chowk, Mulund (East), Mumbai – 400 081 (hereinaf eferred to as "the said Flat") ncidental to holding of the said Flat, my client is holding membership rights of he said OM SHABAR COOPERATIVE HOUSING SOCIETY LTD, (Reg. No. BOM/WT/HSG/TC/ 5498 OF 1990-91) covered by Share Certificate No. 002, for five fully paid up shares bearing distinctive Nos. 6 to 10 (both inclusive) The chain of Agreements are – (1) Agreement dated Agreement For Sale dated 14th October ,1985 between MESSRS N. G. ENTERPRISE and Purchaser SHRI NAMDEO SHANKAR DOIPHODE (2) Agreement For Transfer dated 26th September 1994 between the said SHRI NAMDEO SHANKAR DOIPHODE and MRS. CHHAYA SANJEEV BANKHELE (3) Agreement for Sale dated 27th JANUARY, 1999 between the said MRS. CHHAYA SANJEEV BANKHELE and my client he said first original Agreemen dated 14th October, 1985 and origina hare certificate no 002 are lost and misplaced and even after diligent search the same is not traceable. Any person/s in custody of the said Agreement and/or having claim /right of whatsoever nature against the said Flat are required to make the same. known in writing with documentary evidence to the undersigned at 26/A, Shree Heramb CHS. Ltd, M. P. Road, Mulund (E)-400 081. within **7 days** from the date hereof, failing which it will be presumed that no person has any claim/right against the said Flat and my client shall be free to deal with the said Flat in any manner, as per her own discretion without any further reference to such

claims, if any AMRUTA TILLU (DAMLE) Advocate Dated 08th day of November 2022

### THAKKERS DEVELOPERS LIMITED nd Office : 37/39,3rd Floor, Kantol Niv Modi Street, Fort, Mumbai- 400 001

Admin Office: 7, Thakkers, Near Nehru Garden, Nashik - 422 001 CIN :- L45200MH1987PLC043034 Telephone Nos. 022 32450425, fax: 022679166

E mail : info@thakkersdevelopers.com, Website : www.thakkersdevelopers.com NOTICE

NOTICE is hereby given pursuant to Regulation 47 read with Regulation 29 of the Securities And **Exchange Board of India (Listing Obligations And** Disclosure Requirement) Regulations 2015, that the meeting of Board of Directors of the company will be held on Monday, November 14, 2022 at administrative office to inter alia consider approve

and take on record Unaudited Financial Results for the Quarter Ended 30th September, 2022. The trading window will remain close for all insiders of the company from 11th November, 2022 to 16th November, 2022 and would re-open on

17th November, 2022. The information is also available on the website of the company at www.thakkersdevelopers.com and on the website of the stock Exchange at

www.bseindia.com. For THAKKERS DEVELOPERS LIMITED

Place: Nashik Date: 05/11/2022 (Jitendra M. Thakker) Chairman

### STARTECK FINANCE LIMITED

Regd.Office: 5th Floor, Sunteck Centre, 37-40 Subhash Road, Vile Parle (East), Mumbai-400057 CIN: L51900MH1985PLC037039 Website: www.starteckfinance.com Email add: cosec@starteckfinance.com

**Extract of Unaudited Consolidated Financial Results** for the Quarter & Half Year Ended 30th September, 2022

|     |                                                |              | ONSOLIDAT    | ED        |
|-----|------------------------------------------------|--------------|--------------|-----------|
| Sr. | Particulars                                    | Quarter      | Half Year    | Quarter   |
| No. |                                                | Ended        | Ended        | Ended     |
|     |                                                |              | 30.09.2022   |           |
|     |                                                | Unaudited    | Unaudited    | Unaudited |
| 1.  | Total Income from Operations (net)             | 637.13       | 1,232.60     | 406.19    |
| 2.  | Net Profit/ (Loss) for the period (before Tax, | 262.80       | 622.10       | 279.62    |
|     | Exceptional and/or Extraordinary items)        |              |              |           |
| 3.  | Net Profit / (Loss) for the period before Tax  | 262.80       | 622.10       | 279.62    |
|     | (after Exceptional and/or Extraordinary items) |              |              |           |
| 4.  | Net Profit / (Loss) for the period after Tax   | 192.71       | 455.73       | 274.29    |
|     | (after Exceptional and/or Extraordinary items) |              |              |           |
| 5.  | Total Comprehensive Income for the period      | 233.69       | 471.06       | 308.41    |
|     | [Comprising Profit/ (Loss) for the period      |              |              |           |
|     | (after tax) and Other Comprehensive Income     |              |              |           |
|     | (aftertax)]                                    |              |              |           |
| 6.  | Paid up equity share capital                   | 991.03       | 991.03       | 991.03    |
| _   | (Face Value of Rs. 10/- each)                  |              |              |           |
| 7.  | Reserves (excluding Revaluation Reserve)       | -            | -            | -         |
|     | as shown in the Audited Balance Sheet of       |              |              |           |
|     | the previous year                              |              |              |           |
| 8.  | Earnings per share (of Rs. 10/- each)          |              |              |           |
|     | (not annualised) (for continuing and           |              |              |           |
|     | discontinued operations)                       |              |              |           |
|     | (a) Basic                                      | 1.94         | 4.60         | 2.77      |
|     | (b) Diluted                                    | 1.94         | 4.60         | 2.77      |
|     | Key numbers of Unaudited Stand                 | lalone Finan | cial Results |           |

|            | Key numbers of Unaudited Standalone Financial Results |        |                                               |                                             |  |  |  |  |
|------------|-------------------------------------------------------|--------|-----------------------------------------------|---------------------------------------------|--|--|--|--|
| Sr.<br>No. |                                                       |        | Half Year<br>Ended<br>30.09.2022<br>Unaudited | Quarter<br>Ended<br>30.09.2021<br>Unaudited |  |  |  |  |
| 1          | Total Income from Operations (net)                    | 637.13 | 1,239.00                                      | 384.31                                      |  |  |  |  |
| 2          | Profit before tax                                     | 269.03 | 627.10                                        | 266.55                                      |  |  |  |  |
| 3          | Profit after tax                                      | 198.93 | 462.76                                        | 266.06                                      |  |  |  |  |
| Not        | 00.                                                   |        |                                               |                                             |  |  |  |  |

 The above unaudited results (Standalone and Consolidated) for the guarter ended 30th September, 2022 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on November 7, 2022. The unaudited financial results for the guarter ended 30th September, 2022 have been limited reviewed by the Statutory Auditors of the Company.

The above is an extract of the detailed format of standalone and consolidated Financial Results for the quarter ended on 30th September, 2022 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the standalone and consolidated Financial Results for the guarter ended 30th September, 2022 are available on the Stock Exchanges Website (www.bseindia.com, www.nseindia.com) and Company's websit (www.starteckfinance.com)

For and on behalf of Board of Directors of **Starteck Finance Limited** 

Place · Mumbai Anand Shrof Date: November 7, 2022 Director (DIN 08480489)

| TAVERNIER RI                                          | ESOURCI                | ES LIMIT             | ED               |
|-------------------------------------------------------|------------------------|----------------------|------------------|
| gistered office: Unit-1, Plot No. 42, Deonar Ancillar | y Industrial Estate, N | ear Maneesh Pharma,[ | Deonar, Mumbai-4 |

CIN: L51909MH1994PLC193901 Extract of Unaudited Financial Results for the quarter and half year ended 30th September, 2022

|                                                                                                                |                                          |                                            | (C. III lakiis)                          |
|----------------------------------------------------------------------------------------------------------------|------------------------------------------|--------------------------------------------|------------------------------------------|
| Particulars                                                                                                    | Quarter Ended<br>30.09.2022<br>Unaudited | Half Year Ended<br>30.09.2022<br>Unaudited | Quarter Ended<br>30.09.2021<br>Unaudited |
| Total income from operations (Net)                                                                             | 195.10                                   | 276.68                                     | 69.62                                    |
| Net Profit/(Loss) for the period from ordinary activities (before tax, exceptional and/or extraordinary items) | 13.77                                    | 11.33                                      | 19.40                                    |
| Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional / extraordinary items)                        | 13.77                                    | 11.33                                      | 19.40                                    |
| Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional / extraordinary items)                         | 13.77                                    | 11.33                                      | 19.40                                    |
| Total Comprehensive Income for the period (Comprising Profit and Other Comprehensive Income for the period)    | -                                        | -                                          | -                                        |
| Equity Share Capital                                                                                           | 597.90                                   | 597.90                                     | 597.90                                   |
| Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)                        | -                                        | -                                          | -                                        |
| Basic and Diluted Earnings per equity share (in Rs.) *                                                         | 0.23                                     | 0.19                                       | 0.32                                     |

Figures for Quarter ended are not annualised

1 The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results is available on the Stock Exchange website www.bseindia.com and on Company's website at www.tavernier.com

The above results were reviewed by the Audit Committee and then approved by the Board at their respective meeting held on 07th

Mumbai Dated: 07th November, 2022 For TAVERNIER RESOURCES LIMITED **Sudhir Naheta Managing Director** 

**Bandhan** Bank

**Bandhan Bank Limited** CIN: L67190WB2014PLC204622 Registered Office: DN 32, SEC-V, Salt Lake City, Kolkata-700091 Tel. (033) 66090909, Website: www.bandhanbank.com

# PUBLIC NOTICE

It is hereby notified that Bandhan Bank Limited ('Bank') Kharghar branch will be shifted/relocated and will be operational from the new premises, as per the details mentioned below. Please note that there will be no change in the IFSC and MICR for the concerned branches.

| SI<br>No. | Name and existing address of the branch                                                                                           | Name and proposed new address of the branch                                                                                                                                  | Tentative date of operations from the new address |
|-----------|-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------|------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------|---------------------------------------------------|
| 1.        | Kharghar Branch                                                                                                                   | Kharghar Branch                                                                                                                                                              | January 9, 2023                                   |
|           | Branch Code: 1615                                                                                                                 | Branch Code: 1615                                                                                                                                                            |                                                   |
|           | Bandhan Bank Ltd,<br>Shop No. 7 & 8, Plot No.<br>29, Radha Krishna<br>Complex, Sector 11,<br>Kharghar, Navi Mumbai,<br>Pin-410210 | Bandhan Bank Ltd,<br>Shop No. 25 & 26, Ground<br>Floor and First Floor, Patel<br>Heritage Complex, Plot No.<br>15 and 17, Sector 7,<br>Kharghar, Navi Mumbai,<br>Pin- 410210 |                                                   |

Customers who have availed the safe deposit locker facility at the above mentioned existing branch of the Bank, are requested to contact the respective branch before the shifting date, to either vacate or close the locker facility. If a customer does not contact the branch within the prescribed time, the safe deposit lockers will be relocated physically to the new address together with its contents, at the risk and responsibility of the customer and the Bank shall not be responsible for any loss or damage to the contents of the safe deposit lockers, in any manner whatsoever.

We regret any inconvenience caused.

Date: November 8, 2022 Place: Kharghar

**Authorised Official** 

PUBLIC NOTICE

PUBLIC NOTICE

PLEASE TAKE NOTICE THAT my Client Shri Bipin Jain has agreed to purchase the right title interest in respect of the land more particularly mentioned in the Schedule written hereunder from Suman S. Pawar the wd/o. Late Captain Sharad Kashinath Pawar.

Any Person having claim to or against the said property by way of inheritance, mortgage, gift, sale, lease trust, maintenance easement or otherwise howsoever is hereby required to make them known in writing to the undersigned within 14 (fourteen) days hereof, otherwise my Client will be free to close the deal without reference to such claim and the same if any, shall be deemed to have been waived.

S C H E D U L E

All that piece or parcel of land admeasuring 800 square yards or 669 square metres approximately or thereabouts bearing Survey No.334, Hissa No.1 part CTS No.420pt, 420/1 to 22 of Village Malad (East) Taluka Borivli within the Registration District & Sub-District of Mumbai City and Mumbai Suburban and bounded as follows that is to say:

On or towards the East: land bearing CTS No.347 of Malad
On or towards the West: land bearing CTS No.347 of Malad
On or towards the South: land bearing CTS No.347 of Malad
Dated this 8th day of November, 2022

S.B. AMIN
Advocate High Court,

S. B. AMIN Advocate High Court 126, Linkway Estate Premises CSL, Link Road, Malad (West), Mumbai-64. M-9821331120

#### **DEUTSCHE INVESTMENTS INDIA PRIVATE LIMITED** CIN: U65923MH2005PTC153486

Block B1, Nirlon Knowledge Park, Western Express Highway, Goregaon (East), Mumbai - 400063

Tel: + 91(22) 7180 3783 / 85 / 86 / 97, Fax: + 91 (22) 7180 3799 Extract of Financial Results for the quarter ended September 30, 2022

|    |                                                   |               | (Currency: Indian Rupees in Millio |            |  |  |  |
|----|---------------------------------------------------|---------------|------------------------------------|------------|--|--|--|
|    | Particulars                                       | For the       | For the                            | For the    |  |  |  |
| ı  |                                                   | quarter ended | quarter ended                      | year ended |  |  |  |
| ı  |                                                   | 30/09/2022    | 30/09/2021                         | 31/03/2022 |  |  |  |
|    |                                                   | (Unaudited)   | (Unaudited)                        | (Audited)  |  |  |  |
| 1. | Total Income from Operations                      | 358.99        | 378.51                             | 1,616.32   |  |  |  |
| 2. | Net Profit/(Loss) for the period (before Tax,     |               |                                    |            |  |  |  |
|    | Exceptional and/or Extraordinary items)           | 22.92         | (28.12)                            | 255.00     |  |  |  |
| 3. | Net Profit/(Loss) for the period before tax       |               |                                    |            |  |  |  |
|    | (after Exceptional and/or Extraordinary items)    | 22.92         | (28.12)                            | 255.00     |  |  |  |
| 4. | Net Profit/(Loss) for the period after tax        |               |                                    |            |  |  |  |
|    | (after Exceptional and/or Extraordinary items)    | 17.19         | (20.71)                            | 188.76     |  |  |  |
| 5. | Total Comprehensive Income for the period         |               |                                    |            |  |  |  |
|    | [Comprising Profit for the period (after tax) and |               |                                    |            |  |  |  |
|    | Other Comprehensive Income (after tax)]           | 17.31         | (19.69)                            | 191.38     |  |  |  |
| 6. | Paid up Equity Share Capital                      | 528.85        | 528.85                             | 528.85     |  |  |  |
| 7. | Reserves (excluding Revaluation Reserve)          | 1,476.81      | 1,296.31                           | 1,402.97   |  |  |  |
| 8. | Securities Premium Account                        | 7,195.80      | 7,195.80                           | 7,195.80   |  |  |  |
| 9. | Net worth                                         | 8,949.07      | 8,798.75                           | 8,907.27   |  |  |  |
| 10 | . Total Outstanding Debt                          | 9,033.09      | 12,469.35                          | 14,616.13  |  |  |  |
| 11 | . Debt Equity Ratio                               | 0.98          | 1.38                               | 1.60       |  |  |  |
| 12 | . Basic & Diluted Earnings Per Share              |               |                                    |            |  |  |  |
|    | -(of Rs. 10/- each) (for continuing operations)   | 0.33          | (0.39)                             | 3.57       |  |  |  |

Notes: The above is an extract of the detailed format of quarterly /annual financial results filed with the Stoci Exchanges under Regulation 52 of LODR Regulations. The full format of the quarterly /annual financia results are available on the website of the Stock Exchange viz. www.nseindia.com and Company website https://country.db.com/india/deutsche-investments-india/

For the other line items referred in regulation 52 (4) of the LODR Regulations, pertinent disclosures have been made to the National Stock Exchange and can be accessed on the www.nseindia.com. For Deutsche Investments India Private Limited

Manu Sharma **Anjallee Paatil** Director Director DIN:09744923 DIN:00643278

**PROFECTUS ■** CAPITAL

PROFECTUS CAPITAL PRIVATE LIMITED
Regd Office: B/17, Art Guild House, 4th Floor, Near Phoenix Marketcity Mall, LBS Marg, Kurla (West), Mumbai - 400070

Regulation 52 (4) of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015(LODR Regulations)

CIN: U65999MH2017PTC295967 | www.profectuscapital.com Tel: 022 49194400 | Fax: 022 49194455 | Email: compliance@profectuscapital.com Financial Results for the quarter ended September 30, 2022 in compliance with Regulation 52 (8), read with

Sr. Particulars Quarter ended Quarter ended Year ended 30/09/2022 30/09/2021 March 31, 2022 No. Total Income from Operations 6,444 3,617 Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items#) 878 353 1,149 Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and / or Extraordinary items# 878 353 1,149 Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and / or Extraordinary items#) 625 270 783 Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax and Other Comprehensive Income (after tax)] 669 257 788 Paid up Equity Share Capital 69,172 56,672 61,672 15,019 Reserves (excluding Revaluation Reserve) 23,485 9,722 Securities Premium Account 13,899 21,399 8,899 9 Net Worth 65,011 75,513 90,995 10 Paid up Debt Capital / Outstanding Debt 11 Outstanding Redeemable Preference shares 1,309 1,309 1,309 12 Debt Equity Ratio 1.24 0.82 1.11 Earnings Per Share (of Rs. 10/- each) for continuing and discontinuing operations) (in rupees) 0.14 i) Basic 0.09 0.05 ii) Diluted 0.09 0.05 0.13 14 | Capital Redemption Reserve 15 Debenture Redemption Reserve 16 | Debt Service Coverage Ratio 17 Interest Service Coverage Ratio

Exception and/or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind AS Rules / AS Rules, whichever is applicable

- The above is an extract of the detailed format of quarterly / annual financial results filed with the Stock Exchange(s) under Regulation 52 of LODR Regulation. The full format of the quarterly / annual financial results is available on the websites of the NSE (www.nseindia.com) and the listed entity (www.profectuscapital.com)
- For the other line items referred in regulation 52 (4) of the LODR Regulations, pertinen disclosures have been made to NSE and can be accessed on the www.profectuscapital.com
- In compliance with Regulation 52 of the Securities Exchange Board of India ("SEBI") (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation 2015, the standalone financial results for the half year ended September 30, 2022 have been subjected to a 'Limited Review' by the statutory auditors of the Company.
- The Financial results for the half year ended September 30, 2022 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on November 7,2022.

CONSOLIDATED

For Profectus Capital Private Limited K V Srinivasan Whole Time Director & CEO

Rs. In Lakhs

**DMCC SPECIALITY CHEMICALS LIMITED** (Formerly known as THE DHARAMSI MORARJI CHEMICAL COMPANY LIMITED)

Regd office: Prospect Chambers, 317/321, Dr. D.N. Road, Fort, Mumbai - 400 001

STANDAL ONE



Date: November 7, 2022

Place: Mumbai

Telephone: -022 22048881-2-3, Email ID: investor@dmcc.com, Website: www.dmcc.com (CIN: L24110MH1919PLC000564) Extract of Standalone and Consolidated Unaudited Financial Results for the quarter & half year ended 30th September, 2022

Place: Mumhai

Date : November 7, 2022

|     |                                                        | STANDALONE    |            |            |            | CONSOLIDATED |            |               |            |            |                 |            |            |
|-----|--------------------------------------------------------|---------------|------------|------------|------------|--------------|------------|---------------|------------|------------|-----------------|------------|------------|
|     |                                                        | Quarter Ended |            |            | Half Yea   | ar ended     | Year Ended | Quarter Ended |            |            | Half Year ended |            | Year Ended |
| Sr. |                                                        | Unaudited     |            | Unau       | dited      | Audited      |            | Unaudited     |            | Unaudited  |                 | Audited    |            |
| No. | Particulars                                            | 30-09-2022    | 30-06-2022 | 30-09-2021 | 30-09-2022 | 30-09-2021   | 31-03-2022 | 30-09-2022    | 30-06-2022 | 30-09-2021 | 30-09-2022      | 30-09-2021 | 31-03-2022 |
| 1   | Total Income from Operations                           | 10511.04      | 11411.51   | 7337.52    | 21922.55   | 14581.63     | 33227.83   | 10515.55      | 11416.11   | 7339.38    | 21931.67        | 14585.28   | 33236.09   |
| 2   | Net Profit / (Loss) for the period                     |               |            |            |            |              |            |               |            |            |                 |            |            |
|     | (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)   | (276.59)      | 1001.12    | 539.24     | 724.53     | 1590.91      | 3416.96    | (283.27)      | 1002.94    | 539.36     | 719.67          | 1590.80    | 3414.23    |
| 3   | Net Profit / (Loss) for the period before tax          |               |            |            |            |              |            |               |            |            |                 |            |            |
|     | (after Exceptional and/or Extraordinary items)         | (276.59)      | 1001.12    | 539.24     | 724.53     | 1590.91      | 3416.96    | (283.27)      | 1002.94    | 539.36     | 719.67          | 1590.80    | 3414.23    |
| 4   | Net Profit / (Loss) for the period after tax           |               |            |            |            |              |            |               |            |            |                 |            |            |
|     | (after Exceptional and/or Extraordinary items)         | (276.59)      | 621.51     | 365.98     | 344.92     | 1117.71      | 2136.34    | (282.82)      | 622.88     | 365.95     | 340.06          | 1117.63    | 2134.01    |
| 5   | Total Comprehensive Income for the period              |               |            |            |            |              |            |               |            |            |                 |            |            |
|     | [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) |               |            |            |            |              |            |               |            |            |                 |            |            |
|     | and Other Comprehensive Income (after tax)]            | (256.77)      | 618.67     | 392.20     | 361.90     | 1151.41      | 2169.95    | (263.00)      | 620.04     | 392.18     | 357.04          | 1151.33    | 2167.62    |
| 6   | Equity Share Capital                                   | 2493.99       | 2493.99    | 2493.99    | 2493.99    | 2493.99      | 2493.99    | 2493.99       | 2493.99    | 2493.99    | 2493.99         | 2493.99    | 2493.99    |
| 7   | Other Equity (excluding Revaluation Reserve) as shown  |               |            |            |            |              |            |               |            |            |                 |            |            |
|     | in the Audited Balance Sheet of the previous year      |               |            |            |            |              | 16839.55   |               |            |            |                 |            | 16868.44   |
| 8   | Earnings Per Share (Face Value of Rs. 10/- each)       |               |            |            |            |              |            |               |            |            |                 |            |            |
|     | (for continuing and discontinued operations)           |               |            |            |            |              |            |               |            |            |                 |            |            |
|     | -Basic & Diluted                                       | (1.11)        | 2.49       | 1.47       | 1.38       | 4.48         | 8.57       | (1.13)        | 2.50       | 1.47       | 1.36            | 4.48       | 8.56       |

Notes:

The above unaudited standalone and consolidated results of the Company have been been prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind AS) as prescribed under section 133 of the Companies Act, 2013 reac with rule 3 of the Companies (Indian Accounting Standards) Rules 2015 and other relevant amendments thereafter. These financial results have been reviewed and recommended for adoption by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meeting held on 7<sup>th</sup> November, 2022 by video conferencing. The Statutory Auditors have carried out a limited review of the unaudited standalone and consolidated financial results of the Company for the quarter and half year ended 30 september, 2022, in accordance with Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The Statutory Auditors have expressed an unmodified review opinion on these results.

The figures for the quarter ended 30" September, 2022 / 30" September, 2021 represent balancing figures between the unaudited year to date figures upto 30" September, 2022 / 30" September, 2021 and the unaudited figures for the quarter ended 30th June, 2022 / 30th June, 2021.

The Code on Social Security 2020, relating to employee benefits during employment and post-employment benefits received the Presidential Assent on September-2020. The Code has been published in the Gazette of India However, the date on which the Code will come into effect has not yet been notified and final rules / interpretations have not yet been issued. The impact of the said code shall be assessed and accounted for once the relevan provisions are notified.

The operations of the company are limited to one segment, namely Manufacturing and Sale of Chemicals, hence the segment wise disclosure requirements of Ind AS 108 on Operating Segment are not applicable to it 5 Under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015 and in line with the requirements of Regulation 47 (2) of the Listing Regulations, 2015, the above is an extract of the detailed format of Un-audited (Standalone and Consolidated) Financial Results for the quarter and half year ended 30<sup>th</sup> September, 2022 ("Results"), filed with the Stock Exchanges are available on the website of BSE Limited (URL: www.bseindia.com/corporates) the National Stock Exchange of India Ltd (URL: www.nseindia.com/corporates) and on the company's website (URL: https://www.dmcc.com/investor/statutory-information/financial-results)

For DMCC Speciality Chemicals Ltd (Formerly known as The Dharamsi Morarji Chemical Co Ltd) (Bimal Lalitsingh Goculdas

Managing Director, & Chief Executive Office

DIN:00422783

Mumbai, 7th November, 2022



# JET FREIGHT LOGISTICS LIMITED

CIN: L63090MH2006PLC161114

"Regd. Office: C/706, Pramukh Plaza, Cardinal Gracious Road, Opp. Holy Family Church, Chakala, Andheri East, Mumbai-400099. Email: ir@jfll.com, Website: www.jfll.com; Tel: +91 22 61043700"

Extract of Standalone and Consolidated Unaudited Financial Results for the Quarter & Half Year ended September 30, 2022.

(₹. in lakhs except EPS)

|                                                                                                                                                                                                                             | Standalone     |              |              |              |              |              | Consolidated   |               |              |              |              |              |
|-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------|----------------|--------------|--------------|--------------|--------------|--------------|----------------|---------------|--------------|--------------|--------------|--------------|
| Particulars                                                                                                                                                                                                                 |                | Quarter ende | d            | Half Yea     | ar ended     | Year ended   | C              | Quarter ended | l            | Half Yea     | ar ended     | Year ended   |
|                                                                                                                                                                                                                             | 30.09.2022     | 30.06.2022   | 30.09.2021   | 30.09.2022   | 30.09.2021   | 31.03.2022   | 30.09.2022     | 30.06.2022    | 30.09.2021   | 30.09.2022   | 30.09.2021   | 31.03.2022   |
| Total income from operations                                                                                                                                                                                                | 10393.65       | 13343.72     | 10731.28     | 23737.37     | 22075.01     | 45705.45     | 10575.16       | 13496.43      | 10782.83     | 24071.59     | 22223.80     | 46050.50     |
| Net Profit for the period from continuing operations (before tax and exceptional items)                                                                                                                                     | -92.98         | 149.43       | 33.95        | 56.45        | 230.32       | 449.57       | -112.25        | 123.58        | 44.29        | 11.33        | 249.04       | 465.07       |
| Net Profit for the period from continuing operations (before tax and after exceptional items)                                                                                                                               | -92.98         | 149.43       | 33.95        | 56.45        | 230.32       | 449.57       | -112.25        | 123.58        | 44.29        | 11.33        | 249.04       | 465.07       |
| Net Profit for the period from continuing operations (after tax and after exceptional items, attributable to the owners of the Company)                                                                                     | -2.83          | 102.44       | 18.36        | 99.61        | 154.00       | 281.90       | -22.10         | 76.59         | 28.70        | 54.49        | 172.72       | 297.40       |
| Net Profit for the period from discontinued operations (after tax and after exceptional items, attributable to the owners of the Company)                                                                                   | -              | -            | -            | -            | -            | -            | -              | -             | -            | -            | -            | -            |
| Total Comprehensive Income for the period from continuing and discontinued operations [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax), attributable to the owners of the Company)] | 0.41           | 105.88       | 21.97        | 106.29       | 161.23       | 293.88       | 3.72           | 80.03         | 32.31        | 83.75        | 179.95       | 309.29       |
| Equity Share Capital                                                                                                                                                                                                        | 1160.09        | 1160.09      | 1160.09      | 1160.09      | 1160.09      | 1160.09      | 1160.09        | 1160.09       | 1160.09      | 1160.09      | 1160.09      | 1160.09      |
| Earnings Per Share for continuing operations<br>(not annualised) (Face value Rs. 5/- per share)<br>Basic:<br>Diluted:                                                                                                       | -0.01<br>-0.01 | 0.44<br>0.44 | 0.16<br>0.16 | 0.43<br>0.43 | 1.33<br>1.33 | 2.43<br>2.43 | -0.10<br>-0.10 | 0.33<br>0.33  | 0.25<br>0.25 | 0.23<br>0.23 | 1.49<br>1.49 | 2.56<br>2.56 |
| Earnings Per Share for continuing and discontinued operations (not annualised) (Face value Rs. 5/- per share)  Basic:                                                                                                       | -0.01          | 0.44         | 0.16         | 0.43         | 1.33         | 2.43         | -0.10          | 0.33          | 0.25         | 0.23         | 1.49         | 2.56         |
| Diluted:                                                                                                                                                                                                                    | -0.01          | 0.44         | 0.16         | 0.43         | 1.33         | 2.43         | -0.10          | 0.33          | 0.25         | 0.23         | 1.49         | 2.56         |

Notes: 1. The above is an extract of the Statement of Standalone and Consolidated Unaudited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results is available on the Company's website viz. www.jfll.com and on the websites of NSE (www.nseindia.com) & BSE (www.bseindia.com). 2. Previous period's figures have been regrouped/reclassified wherever necessary.

For and on behalf of Board of Directors

Date: November 07, 2022

Place: Mumbai

Richard Francis Theknath **Chairman & Managing Director** 

## जाहीर नोटीस

या नोटीसद्वारे कळविण्यात येते की, गांव मौजे गातिवली, तालुका वसई, जिल्हा पालघर, येथील सर्व्हे नं. ७/८ १/२ ३/११/१२ १ १/१२ १ २/६७ पैकी , क्षेत्र ३६.९८०० आर. चौ. मी. यापैकी क्षेत्र १२.४३५७ आर.चौ.मी. अशी मिळकत मे कोटस एन्ड पॅक तर्फे भागीदार हर्षवर्धन दिवाकर चितळे, वासंती दिवाकर चितळे व आशिष दिवाकर चितळे यांच्या मालकी कब्जा वहिवाटीची आहे. सदर मिळकतीवर सुधारित बांधकाम गरवानगी मिळणेबाबत मे उपसंचालक नगररचन विभाग वसई-विरार शहर महानगरपालिक यांचेकडे अर्ज सादर केला आहे. तरी सदर मिळकती संबंधी कोणाचाही कोणताही मालक हक्क, विक्री, कुळरग, कब्जा, वारसा, गहाण टान बक्षीस करार वहिवाट मार्ग मृत्यपत्र कोर्ट. दरबार वा अन्य कोणत्याही प्रकारचा हक्क हितंसंबंध, हिस्सा, अधिकार असल्यास त्यांनी त्याबाबत ही नोटीस प्रसिध्द झाल्यापासुन १४ दिवसांच्या आत मला लेखी पराव्यासह ऑफिस नं. सी/२४. आकांक्षा कमर्शिअल कॉम्प्लेक्स आचोळे रोड, नालासोपारा (पुर्व), जि. पालघर या पत्यावर कळवावे अन्यथा तसा कोणाचाः कोणत्याही प्रकारचा हक्क. हितसंबंध. हिस्सा अधिकार नाही व असल्यास तो सोड्न दिल आहे असे समजण्यात येऊन व्यवहार पंर्ण केल जार्डल याची नोंट घ्यावी सही/ ॲड. हितेश डी. चौबे.

जाहीर नोटीस

सर्व लोकांना हया नोटीसीने कळविण गाव मौजे लाखिवली, ता. भिवंडी, जि. ठाणे येथिल सर्व्हे नं. २४. हि. नं. ३. क्षेत्र (हे. आर.) २.८३.००. पो ख. ०.२५.००, ही मिळकत जिमन मालक १. श्री राब्बीरअली तय्यब अली मर्चंट आणि श्री. गुला हसेन तय्यब अली मर्चंट यांचे मालकीची व कब्जेवहीवाटीची असून सदर मिळकत त्यांनी श्री. प्ततिश वसंत पाटीले यांना विकत देण्याबाबत दिनांक १९.०८.२०२२ रोजीचा करार केलेला अस सदर कराराचे आधारे सदर एकुण मिळकतीपैर्क (हे.आर.) ०.३०.००, इतकी मिळकत श्री. सतिश् वसंत पाटील यांनी आमचे अशिल श्री. घनश्याम मिठाईलाल शाह यांना विक्री करण्याचे ठरविले आहे. तरी सदर मिळकतींवर कुणाही इसमाचा अथवा संस्थेचा वारसाहक्क, अधिकार वा अन्य हक्क हितसंबंध दावा. गहाण, दान, तारण, बोजा विक्री, वहीवाट, ताबा, बक्षीस, पोटगी, टाच वा अन्य हक्क हितसंबंध असेल तर त्यांनी सद्र नोटीस प्रसिद्ध झालेनंतर १४ दिवसाचे आत निम्नस्वाक्षरीकारांच्या खालील पत्त्यावर लेखी नागृद्रपद्माच्या पुराव्यासह कळवावे. लेखी कागदोपत्री पुराव्यावीना आलेल्या हरकतींची दखल घेतली जाणार नाही व कुणाचाही तसा हक्क हितसंबंध नाही व असल्यास तो सोडून दिला आहे . असे समजून विक्रीचा व्यवहार पुर्ण केला जाईल, हयाची कृपया संबंधितांनी नोंद ध्यावी.

ॲड. श्री. तुषार एम. पाटील - वकील जि. प. मराठी शाळेसमोर, चंद्रपाडा, पो. जुचंद्र नायगांव (पुर्व), ता. वसई, जि. पालघर.

#### गारबी फिनवेस्ट लिमिटेड

ईमेल: garbifinvest@gmail.com,

rupesh markvision@yahoo.co.in

सुचना

याद्वारे सूचना देण्यात येते की, कंपनीच्या संचालक मंडळाची

सभा दिनांक ३० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष इतर बार्बीसह

विचारात आणि मंजुरीकरिता सोमवार, १४ नोव्हेंबर, २०२३

रोजी आयोजित करण्यात आली आहे. गारबी फिनवेस्ट लिमिटेड करिता

NOTICE

SMT. VAISHALI VIJAYKUMAR PARANJAPE

a member of the Patel Palace Co-op Hsg

Society Ltd., having address at J.V.K. Road

Koldongri, Mumbai 400069 and holding Flat

No. 102A in the building of the society died or

24/08/2015 without making any nomination.

The society hereby invites claims or objection from the heir or heirs or other claimants obiectors or obiectors to the transfer of the said

shares and interest of the deceased membe

n the capital / property of the society within a

period of 14 days from the publication of this

notice, with copies of such documents and

other proofs in support of his / her / their claims

objections for transfer of shares and interes

of the Deceased member in the capital

property of the society. If no claims/ objections

are received within the period prescribed

above, the society shall be free to deal with the

shares and interest of the deceased membe

in the capital / Property of the society in such manner as is provided under the Bye - laws of

the society. The claims/objections, if any,

received by the Society for transfer of shares

and interest of the deceased member in the

Capital / Property of the society shall be dealt

with in the manner provided under the Bye

Laws of the Society. A copy of the registered

Bye - laws of the society is available for

inspection by the claimants / objectors, in the office of the society / with the secretary of the

society between 10 A.M. to 5 P.M from the date

of publication of the notice till the date of expire

For and on behalf of

Patel Palace Co-op Hsg Society Ltd.

Hon. Secretary

Place : Mumbai Date : 08/11/2022

of its period.

दिनांक : ०७.११.२०२२

रुपेश कुमार पांडे

व्यवस्थापकीय संचालक

वेबसाईट: www.gptl.in, (मो)-९८३००१२५६४

STARTECK FINANCE LIMITED Regd.Office: 5th Floor, Sunteck Centre, 37-40 Subhash Road, Vile Parle (East), Mumbai-400057 नोंद. कार्यालय : एफ-११४, १ला मजला, नाहर ॲन्ड CIN: L51900MH1985PLC037039 Website: www.starteckfinance.com सेठ इंड. इस्टेट चकाल रोड, पी ॲन्ड जी प्लाझाजवळ Email add: cosec@starteckfinance.com अंधेरी पूर्व, मृंबई, महाराष्ट्र- ४०००९९

**Extract of Unaudited Consolidated Financial Results** for the Quarter & Half Year Ended 30th September, 2022

|            |                                                                                                                                             |                                             | CONSOLIDAT                                    | ED                                          |
|------------|---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------|---------------------------------------------|-----------------------------------------------|---------------------------------------------|
| Sr.<br>No. | Particulars                                                                                                                                 | Quarter<br>Ended<br>30.09.2022<br>Unaudited | Half Year<br>Ended<br>30.09.2022<br>Unaudited | Quarter<br>Ended<br>30.09.2021<br>Unaudited |
| 1.         | Total Income from Operations (net)                                                                                                          | 637.13                                      | 1,232.60                                      | 406.19                                      |
| 2.         | Net Profit / (Loss) for the period (before Tax,<br>Exceptional and/or Extraordinary items)                                                  | 262.80                                      | 622.10                                        | 279.62                                      |
| 3.         | Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)                                                | 262.80                                      | 622.10                                        | 279.62                                      |
| 4.         | Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)                                                 | 192.71                                      | 455.73                                        | 274.29                                      |
| 5.         | Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] | 233.69                                      | 471.06                                        | 308.41                                      |
| 6.         | Paid up equity share capital (Face Value of Rs. 10/- each)                                                                                  | 991.03                                      | 991.03                                        | 991.03                                      |
| 7.         | Reserves (excluding Revaluation Reserve)<br>as shown in the Audited Balance Sheet of<br>the previous year                                   | -                                           | -                                             | -                                           |
| 8.         | Earnings per share (of Rs. 10/- each)<br>(not annualised) (for continuing and<br>discontinued operations)                                   |                                             |                                               |                                             |
|            | (a) Basic                                                                                                                                   | 1.94                                        | 4.60                                          | 2.77                                        |
|            | (b) Diluted                                                                                                                                 | 1.94                                        | 4.60                                          | 2.77                                        |
|            | Key numbers of Unaudited Stand                                                                                                              | lalone Finan                                | cial Results                                  | •                                           |
| Sr.        | Particulars Particulars                                                                                                                     | Ouarter                                     | Half Year                                     | Ouarter                                     |

|             | (b) Diluted                                                                 | 1.04                       | 4.00                                          | 2.11                                        |
|-------------|-----------------------------------------------------------------------------|----------------------------|-----------------------------------------------|---------------------------------------------|
|             | Key numbers of Unaudited Stand                                              | dalone Finan               | cial Results                                  |                                             |
| Sr.<br>No.  | Particulars                                                                 |                            | Half Year<br>Ended<br>30.09.2022<br>Unaudited | Quarter<br>Ended<br>30.09.2021<br>Unaudited |
| 1<br>2<br>3 | Total Income from Operations (net)<br>Profit before tax<br>Profit after tax | 637.13<br>269.03<br>198.93 | 1,239.00<br>627.10<br>462.76                  | 384.31<br>266.55<br>266.06                  |
| Mot         | oc.                                                                         |                            |                                               |                                             |

The above unaudited results (Standalone and Consolidated) for the quarter ended 30th September, 2022 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on November 7, 2022. The unaudited financial results for the quarter ended 30th September, 2022 have been limited reviewed by the Statutory Auditors of the Company.

The above is an extract of the detailed format of standalone and consolidated Financial Results for the quarter ended on 30th September, 2022 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the standalone and consolidated Financial Results for the quarter ended 30th September, 2022 are available on the Stock Exchanges Website (www.bseindia.com, www.nseindia.com) and Company's website (www.starteckfinance.com)

For and on behalf of Board of Directors of Starteck Finance Limited

**Anand Shroff** Date: November 7, 2022 Director (DIN 08480489)



(Rs. in Lakhs)

# एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

. ४था मजला, जीवन प्रकाश बिल्डिंग, पी. एम. रोड, फोर्ट, मंबई-४०० ००१

#### सांकेतिक कञ्जा सूचना (स्थावर मिळकतीकरिता)

ज्याअर्थी एलआयसी हाऊसिंग फायनान्स लि. च्या प्राधिकृत अधिकारी असलेल्या निम्नस्वाक्षरीकारांनी सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (५४ सन २००२) अन्वये आणि कलम १३(२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या नियम ९ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून खालील कर्जदारांना मागणी त्यांच्या संबंधित नावासमोर नमुद रक्कम चुकती करण्यास सांगितले होते.

| अ.   | कर्जदारांचा कर्ज | कर्जदारांचे नाव                                                 | तारण मत्तेचे वर्णन                                                                                                                                                                                  | मागणी केलेली        | मागणी सूचनेची | सांकेतिक      |
|------|------------------|-----------------------------------------------------------------|-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------|---------------------|---------------|---------------|
| क्र. | खाते क्रमांक     |                                                                 |                                                                                                                                                                                                     | रक्कम (रु.)         | तारीख         | कब्जाची तारीख |
| १    | ६१०९००००९३४४     | श्री. दिनेश देवचंद गवळी आणि<br>श्री. देवचंद नंदराम गवळी         | पलॅट क्र. ४१/बी, ६वा मजला, ठक्कर हाऊस, सीटीएस २, ३, टिका<br>८, केसार मिल, उथलसार नाका, पाचपाखाडी, ठाणे-पश्चिम,<br>महाराष्ट्र-४००६०१.                                                                | ₹.<br>२७,३२,९८१.७०  | १३.०६.२०२२    | o4.88.2023    |
| ?    | ६१०५००००७९२५     | श्री. बिनू पुथेनपुरॅकल चेरियन<br>आणि<br>सौ. मेरी बिनू चेरियन    | फ्लॅट क्र. ४०४, ४था मजला, वाधवा मेडोज, शीव आराधना, बी<br>विंग, बिल्डिंग टाईप-सी, पर्ल मेडोज, ए ॲण्ड बी विंग सीएचएस<br>लि., आरटीओ कार्यालय जवळ, गौरीपाडा, कल्याण पश्चिम, ठाणे,<br>महाराष्ट्र-४२१३०१. |                     | २०.०७.२०२२    | ०५.११.२०२२    |
| ş    | ६१०९०००८१३४      | श्री. अमोल जयहिंद आमले                                          | फ्लॅट क्र. ४०१, ४था मजला, गीताश्री सीएचएसएस., कळवा स्टेशन<br>रोड, कळवा, ठाणे, महाराष्ट्र–४००६०५.                                                                                                    | रु.<br>१४,१६,५५४.२९ | २२.०७.२०२२    | ०५.११.२०२३    |
| 8    | ६१०९००००५२८७     | श्री. निरंजन रघु महाडिक                                         | फ्लॅट क्र. ३०२, ३रा मजला, ए विंग, कृपाल बाग को-ऑप. हौ.<br>सोसा. लि., पारसिक नगर, गाव-पारसिक, कळवा-पश्चिम, ठाणे,<br>महाराष्ट्र-४००६०५.                                                               |                     | ٥५.٥८.२०२२    | ०५.११.२०२२    |
| ч    | ६११०००००६६३९     | श्री. जितेंद्र शांतीलाल जैन<br>आणि<br>श्री. शांतीलाल तेजपाल जैन | पलंट क्र. १४०३, १४वा मजला, लोढा क्राऊन, लेकशोअर ग्रीन्स,<br>लोढा पलावा सिटी, कालिन शिळ रोड, डोंबिवली-पूर्व, ठाणे,<br>महाराष्ट्र-४२१२०४.                                                             | ९६,०३,५७८.८४        | २०.०७.२०२२    | ०५.११.२०२३    |
| ξ    | ६१०७००००४४०५     | श्री. मनीष सुभाष शर्मा आणि<br>सौ. बीना मनीष शर्मा               | फ्लॅट क्र. ३०२, ३रा मजला, ए१ बिल्डिंग क्र. ०१, साई ऑर्किंड,<br>दावडी, शिळफाटा, कल्याण रोड, डोंबिवली पूर्व, ठाणे, महाराष्ट्र-<br>४२१२०३.                                                             |                     | १०.०६.२०२२    | ०५.११.२०२     |
| G    | ६१०३००००२३६४     | श्री. मिलिंद मारुती जाधव<br>आणि<br>सौ. पद्मिनी मारुती जाधव      | फ्लॅट क्र. ३०५, ३रा मजला, ए विंग, कोपर प्लाझा, चारू बामा<br>म्हात्रे शाळा जवळ, कोपरगाव, डोंबिवली पश्चिम, ठाणे, महाराष्ट्र–<br>४२१२०२.                                                               |                     | 0८.0७.२०२२    | ०५.११.२०२२    |
| ሪ    | ६१०५००००९५७८     | श्री. सुनील आबा जाधव आणि<br>सौ. मिनाक्षी सुनील जाधव             | फ्लॅट क्र. ५०६, ५वा मजला, विंग सी-१, मंगेशी सिटी ॥,<br>कोळिवली कल्याण (पश्चिम), ठाणे, महाराष्ट्र-४२१३०१.                                                                                            | ₹.<br>३८,१५,५३१.९९  | 04.0८.२०२२    | ०५.११.२०२३    |
| 9    | ६१०५००००६५८५     | श्री. संदीप शालिक पाटील                                         | फ्लॅट क्र. ००२, सी विंग, सांघवी इस्टेट सी, डी, ई विंग सीएचएस<br>लि., केडीएमसी जवळ, बी वॉर्ड कार्यालय, चिकणघर, कल्याण-<br>पश्चिम, ठाणे, महाराष्ट्र-४२१३०१.                                           | ₹.<br>६,९८,३३६.४६   | २२.०७.२०२२    | ०५.११.२०२३    |
| १०   | ६१०१००००३५४३     | श्री. प्रशांत भगवान कुलकर्णी<br>आणि<br>सौ. चैत्रा एम कुलकर्णी   | फ्लॅट क्र. ७०३, ७वा मजला, ए१, भुमी लॉन्स, कल्याण शिळ रोड,<br>ठाणे-पश्चिम, महाराष्ट्र-४२१२०४.                                                                                                        | रु.<br>२६,३५,६८९.७२ | १३.०६.२०२२    | ०५.११.२०२३    |

संबंधित सूचना प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत देयाच्या प्रदानाच्या तारखेपर्यंत प्रयोज्य पुढील व्याज, अनुषंगिक खर्च, परिव्यय, प्रभार इ.

तथापि, येथे वरील नमूद कर्जदारांनी थकबाकी रक्कम चुकती करण्यास कसूर केली आहे म्हणून विशेषतः वरील नमूद कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना याद्वारे देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी त्यांच्या नावाविरूद्ध वरील नमूद तारखेस सदरह् अधिनियमाच्या कलम १३(४) सहवाचता सदर नियमावलीच्या नियम ९ अन्वये त्यांना प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून येथे वरील नमूद मिळकतींचा सांकेतिक कब्जा घेतला आहे

विशेषत: येथे वरील नमूद कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सावधान करण्यात येते की, त्यांनी वरील सदर मिळकर्तीसह व्यवहार करू नये आणि सदर मिळकर्तीसह केलेला कोणताही व्यवहार हा **एलआयसी हाऊसिंग फायनान्स लि.** च्या यावरील नमुद रक्कमेच्या अधीन राहील.

प्राधिकृत अधिकारी ठिकाण : मुंबई एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

संपले

30.09.7077 30.

१०५११.०४

(२७६.५९)

(२७६.५९)

(२७६.५९)

(२५६.७७)

२४९३.९९

रु. लाखा

# OICICI Bank

शाखा कार्यालय: आयसीआयसीआय बँक लिमिटेड, तळ मजला, आक्रूती सेंटर, एमआयडीसी, टेलिफोन एक्सचेंज जवळ, आक्रती स्टारच्या समोर, अंधेरी पूर्व, मुंबई- ४०००९३

Place: Mumbai

#### जाहीर सूचना – तारण मत्तेच्या विक्रीसाठी निविदा ई- लिलाव (नियम ८(६) चे तरतृदीकडे पहा)

स्थावर मिळकतीच्या विक्रीकरिता सूचना सिक्युरीटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट कायदा २००२ सह नियम ८(६) च्या

तरतुरीनुसार स्थावर मालमत्तेचा ई-लिलाव विक्री सूचना. सर्वेसामन्य लोक आणि विशेषतः कर्जदार आणि जामीनदार यांना सूचना देण्यात येत आहे की खाली वर्णन केलेली स्थावर मालमत्ता जी सिक्युअर्ड क्रेडीटर यांच्याकडे गहाण/ चार्ज्ड करण्यात आली असुन, त्याचा प्रत्यक्ष ताबा आयसीआयसीआय बँक लि.चे अधिकारी यांनी घेतला असून ती ''जसे आहे जिथे आहे''''जे आहे ते आहे '', आणि ''तेथे जे असेल ते '' या आधारे होणार आहे, त्याचे तपशील खाली देण्यात आले आहेत.

| अ.<br>क्रं. | 1 4791411147 116.                                                                                                       | काही असल्यास ज्ञात बोजासह<br>तारण मत्तेचा तपशील                                                                                                                                                        | थकबाकी<br>रक्कम<br>₹                                              | आराक्षत<br>मूल्य (₹)<br>इसारा<br>अनामत ठेव  | मालमतेच्या<br>परीक्षणची<br>तारीख<br>आणि वेळ                            | ई–लिलाव<br>तारीख<br>आणि<br>वेळ                |
|-------------|-------------------------------------------------------------------------------------------------------------------------|--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------|-------------------------------------------------------------------|---------------------------------------------|------------------------------------------------------------------------|-----------------------------------------------|
| (y)         | (बी)                                                                                                                    | (सी)                                                                                                                                                                                                   | (डी)                                                              | (ई)                                         | (एफ)                                                                   | (जी)                                          |
| 1.          | संदीप चंद्रू सप्रू<br>(कर्जदाराचे), मीनाक्षी<br>अनिल दिगरा (सह-<br>कर्जदाराचे)<br>कर्ज खाते क्रमांक<br>LBMUM00002191642 | रो हाऊस नं. ३, बिल्डिंग टाईप सी,<br>सहजानंद पार्क, सर्व्हें नंबर – ८९२/१,<br>गाव – अमील, दादरानगर आणि हवेलीचे<br>सिल्वासा, वापी – ३९६१९१. बिल्ट अप<br>क्षेत्र ११८.२० चौ. फूट – फ्री होल्ड<br>मालमत्ता. | ₹<br>५९,२५,<br>३९५/-<br>(दि.<br>नोव्हेंबर<br>०४, २०२२<br>(पर्यंत) | ₹<br>80,40,<br>000/-<br>₹<br>8,04,<br>000/- | नोव्हेंबर<br>२२,२०२२<br>सकाळी<br>११:०० ते<br>दुपारी<br>०१:००<br>पर्यंत | डिसेंबर<br>१४,२०२२<br>सकाळी<br>११:००<br>पासून |

ऑनलाईन लिलाव युआरएल लिंक– (URL Link-https://disposalhub.com) मे. नेक्सझेन सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड. या ई–लिलाव एजन्सीच्या वेबसाईटवर आयोजित करण्यात येईल. तारणदार/नोटीसी यांना **दि. डिसेंबर १३,२०२२** रोजी **द्. ०४.००** वाजणेपूर्वी एकूण थकबाकी आणि पुढील व्याजासह रक्कम परतफेड करण्याची संधी देण्यात येत आहे. अन्यथा सदर तारण मालमत्तावरील परिशिष्टाप्रमाणे विक्री करण्यात येईल. संभाव्य बोलीदारांनी बयाणा रक्कम (ईएमडी) **आयसीआयसीआय बँक लिमिटेड, सहारा मार्केट, सिल्वासा रोड, वापी– ३९६१९५** यांचेकडे डीमांड ड्राफ्ट (डीडी) (कॉलम ई पहा) दि. **डिसेंबर १३,२०२२** रोजी **दु.०३.००** वाजणेपूर्वी सादर करावी आणि त्यानंतर त्यांनी त्यांचा प्रस्ताव फक्त वर नमूद वेबसाईटमार्फत दि. **डिसेंबर १३, २०२२** रोजी **दु. ४.००** वाजणेपूर्वी ईएमडीच्या पैसे भरल्याच्या पुराव्यासाठी बँक पोचसह– डीडीची स्कॅन केलेल्या ईमेजसह सादर करणे आवश्यक आहे. कृपया नोंद घ्यावी, जर संभाव्य बोलीदारांना वेबसाईटमार्फत त्यांचे प्रस्ताव सादर करणे शक्य नसल्यास, स्वाक्षरीकृत निविदा दस्तावेजाची प्रत **आयसीआयसीआय बँक लिमिटेड, सहारा मार्केट**, सिल्वासा रोड, वापी- ३९६१९५ येथे दि. डिसेंबर १३, २०२२ रोजी संध्याकाळी ५.०० वाजणेपूर्वी सादर करता येतील. बयाणा रक्कम राष्ट्रीयकृत/वर्गीकृत बँकेकडील डीडी/पीओ **''आयसीआयसीआय बँक लिमिटेड** यांच्या नावे **वापी** येथे देय सादर करावा.

पाहणीसंबंधित, ई–लिलावाच्या शर्ती व अटी किंवा निविदा सादर करण्याशी संबंधित कोणत्याही खुलाशाकरिता कृपया संपर्क आयसीआयसीआय बँक लिमिटेडला ७५७३०२४२९७ वर संपर्क करा.

कृपया नोंद घ्यावी की मार्केटिंग एजन्सी **१. मेसर्स नेक्सझेन सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड २. ऑजीओ ॲसेट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड** यांनादेखील सदर मालमत्तेच्या विक्री स्विधेसाठी नेमण्यात आले आहे.

कोणतेही कारण न देता कोणतीही किंवा सर्व बोली स्विकारणे किंवा नाकारणेचा अधिकार प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे राखीव आहे. विक्रीच्या

विस्तृत शर्ती व अटींकरिता कृपया भेटा,https://www.icicibank.com/n4p4s. दिनांक : नोव्हेंबर ०७, २०२२

प्राधिकत अधिकारी आयसीआयसीआय बँक लिमिटेड

कलम १३(२) अन्वये मागणी सचनेची

तारीख व एकूण थकबाकी

दिनांक: २७.१०.२०२२

रु. १,४९,८०,४३७/- (रुपये एक कोटी

कोणपन्नास लाख ऐंशी हजार चारशे सदतीस

दिनांक: २२.१०.२०२२

#### ■■Fullerton ■ Grihashakti Traada hai toh Raasta hai

सारांश खाली दिला आहे

दिनांक : ०८.११.२०२२

豖.

फुल्लर्टन इंडिया होम फायनान्स कंपनी लिमिटेड कॉर्पोरेट कार्यालय : मजला ५ आणि ६ , बी-विंग, सुप्रिम आयटी पार्क, सुप्रिम सिटी, पवई, मुंबई - ४०० ०७६.

नोंदणीकृत कार्यालय : मेघ टॉवर्स, मजला ३ , जुना क्र. ३०७, नवीन क्र. १६५, पुनमल्ली हाय रोड, मदरावोयाल, चेन्नई - ६०० ०९५.

# मागणी सूचना

कर्ज रक्कम क्र., कर्जदार/सह-कर्जदार, मिळकतीचे धारक

जसे असेल तसे यांचे नाव

लॅन: ६०१८०७२१०१६५८६३

(१) श्री. प्रवीण पारेख, (सी) श्री. निकुंज प्रवीण पारेख, (३) मे. डायमंड चेन्स, (प्रोपा. प्रवीण

पारेख यांच्या माध्यमातन)

दी सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (''ऑक्ट'') आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ (''रुल्स'') च्या तरतुर्दीन्वये निम्नस्वाक्षरीकारांनी फुल्लर्टन इंडिया होम फायनान्स कंपनी लिमिटेड (एफआयएचएफसी) चे प्राधिकृत अधिकारी म्हणुन ॲक्ट अंतर्गत आणि कलम १३(१२)

सहवाचता नियम ३ ॲतर्गत प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून सदर सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून **६० दिवसात** संबंधित सूचनेत नमुद केलेली रक्रम चुकती करण्यासाठी खालील कर्जदारांना बोलाविण्यासाठी ॲक्टच्या कलम १३(२) अन्वये मागणी सचना जारी केली होती. निम्नस्वाक्षरीकारांना सकारण विश्वास वाटतो की कर्जदार मागणी सूचनांची बजावणी टाळत आहेत, म्हणून सूचनेची बजावणी रुल्स नुसार ती चिकटचून आणि प्रकाशनाद्वारे करण्यात येत आहे. मागणी सूचनांच्या तपशिलां

|   | पत्ता १: ६०२, न्यू पंचवटी सीएचएस लि., टिळक विद्यालय रोड, परेल जवळ, टिळक शाळा, विलेपार्ले<br>(पूर्व), मुंबई, महाराष्ट्र – ४०० ०५७. पत्ता २: प्रोप्ना. डायमंड चेन्स, युनिट क्र. १२, शिधपुरा इंडस्ट्रियल<br>इस्टेट, युनिक टॉवर मागे, गोरेगाव (पूर्व), मुंबई, महाराष्ट्र – ४०० ०६२. पत्ता३: फ्लॅट क्र. ३०१, तिसरा<br>मजला, साई लक्ष्मी बिल्डिंग, गाव एकसर, राम मंदिर लगत, बोरिवली (पश्चिम), मुंबई, महाराष्ट्र –<br>४०००११. पत्ता४: युनिट क्र. १२, शिधपुरा इंडस्ट्रियल इस्टेट, युनिक टॉवरच्या मागे, गोरेगाव (पूर्व), मुंबई, | मात्र)<br>एनपीए दिनांक : ३१.०१.२०१९                                                                               |  |  |  |  |  |  |  |
|---|------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------|-------------------------------------------------------------------------------------------------------------------|--|--|--|--|--|--|--|
|   | महाराष्ट्र – ४०० ०६२.<br><b>तारण मत्ता/गहाण मिळकतीचे वर्णन :</b> गाव एक्सर, राम मंदिर रोडलगत, बाभई, बोरिवली(पश्चिम), मुंबई-४०००९१ येथे स्थित 'साई लक्ष्मी इमारत'' अशा<br>ज्ञात इमारतीमधील ३ऱ्या मजल्यावरील फ्लॅट क्र. ३०१, मोजमापीत ६४० चौ. फु.चटई क्षेत्र धारक मिळकतीचे ते सर्व भाग आणि विभाग. सीमाबद्ध पुढीलप्रमाणे:<br>पूर्व: भार्गव मेडिकल, पश्चिम: अंतरिम रस्ता, उत्तर: अंतरिम रस्ता, दक्षिण: मोकळा प्लॉट.                                                                                                        |                                                                                                                   |  |  |  |  |  |  |  |
| 7 | लॅन: ६०६३०७२१०६६४६०१ (१) अब्दुल रहमान सिराज अहमद शेख, (२) हिना परवीन अब्दुल रहमान शेख, (३) गुफ्रान अहमद<br>सिराज अहमद शेख<br>पत्ता १: बी/१०१, मीरा एन्वलेव्ह सीएचएस, नया नगर, बानेगर स्कूल जवळ, मीरा रोड पूर्व, ठाणे, महाराष्ट्र-<br>४०११०७. पत्ता २: फ्लॅट क्र. ए/५०१, ०५ वा मजला, ए विंग, साई आर्केंड, गणेश मंदिर रोड, डॉबिवली<br>पूर्व, ठाणे-४१२२०१.                                                                                                                                                                | दिनांक : २२.१०.२०२२<br>रु. ६४,३५,०१७/ – (रुपये चौसष्ट लाख<br>पस्तीस हजार सतरा मात्र)<br>एनपीए दिनांक : ३१.०८.२०२१ |  |  |  |  |  |  |  |

<mark>तारण मत्ता/गहाण मिळकतीचे वर्णन :</mark> गाव नवागाव, तालुका व जिल्हा–ठाणे येथे स्थित सीटीएस क्र. सीटीएस क्र. ४९९७ ते ५०११, ५०२१ ते ५०३३ धारक जमिनीवर बांधकामीत साई आर्केंड अशा ज्ञात इमारतीमधील ए विंग, ०५व्या मजल्यावरील फ्लॅट क्र. ए/५०१, मोजमापीत २८.३१ चौ. मी + बाल्कनी २.६४ चौ. मी + जोडून कबर्ड १.८० चौ. मी + ओपन टेरेस १९.७७ चौ. मी म्हणजेच ३५२.३९ चौ.फु. + २१२.७२ चौ.फीट (चटई क्षेत्र)धारक मिळकतीचे ते सर्व भाग आणि विभाग. सीमाबद्ध पुढीलप्रमाणे: पूर्व: देढिया निवास, पश्चिम: गणेश मंदिर रोड, उत्तर: जे पी अपार्टमेंट, दक्षिण: अप्पा दातार चौक.

रु. २५.४८.८६१/- (रुपये पंचवीस लाख (१) सईद महताब अली, (२) नसरीन महताब अली, (३) ताज इंजिनीअरिंग वर्क्स अट्ठेचाळीस हजार आठशे एकसष्ट मात्र) पत्ता १: ए ४ ३०३ कृष्णा इस्टेट, दुबे बाग रोड, हेंद्रेपाडा, कळगाव. बदलापर पश्चिम. ठाणे. महाराष्ट -एनपीए दिनांक : ३०.११.२०२२ ४२१५०३. पत्ता २: दुकान क्र. ५, ए विंग, अष्टविनायक एपीटी, अंबरनाथ ठाणे बदलापूर एमआयडीसी, बदलापूर, महाराष्ट्र-४२१५०३

लॅन: ६०६५०७२१०५५१६३१ आणि ६०६५०७५१०५७२३९३

तारण मत्ता /गहाण मिळकतीचे वर्णन : कळगाव बदलापूर नगरपरिषदेच्या हद्दीतील ताल अंबरनाथ जिल्हा ठाणे येथे स्थित मोज क्षेत्र ५८.५५ चौ.मी. चटई क्षेत्र फ्लॅट क्र. ३०३, ३रा मजला, इमरत टाईप ए-४, कृष्णा इस्टेट सीएचएसएल धारक मिळकतीचे ते सर्व भाग आणि विभाग. सीमाबद्ध पुढीलप्रमाणे: पूर्व: ग्रीन सोन अंतर्गत येणाऱ्या जिमनीची सीमा, पश्चिम: दुबे बाग कडे जाणारा ३० फीट रुंद विद्यमान मेन रोड, उत्तर: सर्वे क्र. ५६/४ व ५६/५ ची सीमा, दक्षिण: सर्वे क्र. ५७/१ ची सीमा.

कर्जदारांना याद्वारे मागणी सूचनांचे अनुपालन करून त्यात मागणी केली व येथे वर सांगितलेली रक्कम ह्या प्रकाशनाच्या तारखेपासून ६० दिवसांत प्रदान रोकड होणाऱ्या तारखेपर्यंत प्रयोज्य व्याज, अतिरिक्त व्याज, बाऊन्स चार्जेस, खर्च आणि परिव्यय यासह एकत्रितपणे प्रदान करण्यास सांगितले आहे. कर्जदारांनी ध्यानांत ठेवावे की, **एफआयएचएफसी** हे एक तारणी धनको आहेत आणि कर्जदारांनी घेतलेली कर्ज सुविधा ह्या कर्जदारांनी गहाण ठेवलेल्या तारण मत्ता असलेल्या स्थावर मिळकती/मिळकर्ती सापेक्षचे एक सरक्षित कर्ज आहे. निर्धारित मदतीत संपर्ण दायित्व निभावण्यांत कर्जदारांनी कसर केल्यास **एफआयएचएफसी** हे ॲक्ट च्या कलम १३(४) अन्वये सर्व अधिकार वापरून विक्रीच्या माध्यमातून ती हस्तांतरित करण्यापुरते मर्यादित न राहता त्या सहीत तारण मत्तांच्या कब्जा घेण्यास किंवा ॲक्ट व त्या अंतर्गच्या नियमांन्वये उपलब्ध अन्य कोणत्याही उपाय योजना वापरून प्रदानाची रोकड करण्यास हक्कदार असतील. विक्री किंवा हस्तांतरणाचा अधिकार अंमलात आणण्यापूर्वी तारण मत्ता **जप्त आणि/किंवा सील** करण्याकरता देखील **एफआयएचएफसी** कडे अधिकार आहेत. तारण मत्ता विकल्यानंतर, जर **एफआयएचएफसी** ला येणे असलेली थकबाकी भागविण्याकरता गहाण मिळकतीचे मल्य अपर्ण ठरले तर उर्वरित थकबाकी वसल करण्याकरिता स्वतंत्र कायदेशीर प्रक्रिया सरु करण्याचा अधिकार देखील **एफआयएचएफसी** ला आहेत. ही उपाय योजना अन्य कोणत्याही कायद्यांतर्गत **एफआयएचएफसी** ला उपलब्ध असलेल्या अन्य सर्व उपायांव्यतिरिक्त व स्वतंत्र आहे. तारण मत्तांचे विमोचन करण्याकरिता उपलब्ध वेळेच्या संबंधात ॲक्टच्या कलम १३(८) कडे कर्जदारांचे लक्ष वेधण्यांत येत आहे आणि पुढे ॲक्ट च्या कलम १३(१३) कडे वेधण्यांत येत आहे. ज्याद्वारे कर्जदारांना **एफआयएचएफसी** च्या लेखी पूर्व परवानगी शिवाय तारण मत्ता निकाली काढण्यास किंवा त्यांचा व्यवहार करण्यास किंवा तारण मत्ताची विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य प्रकारे (नियमित कामकाजा व्यतिरिक्त) हस्तातरण करण्यास मज्जाव/प्रतिबंध केला आहे आणि वरील बाबींचे उछूंघन करणे हा सदर ॲक्टच्या कलम २९ अन्वये दंडनीय अपराध आहे. मागणी सुचनेची प्रत निम्नस्वाक्षरीकारांकडे उपलब्ध आहे आणि इच्छा असल्यास कर्जदार ती निम्नस्वाक्षरीकारांकड्-कोणत्याही कामाच्या दिवशी नियमित कार्यालयीन वेळेमध्ये प्राप्त करू शकतात.

प्राधिकृत अधिकारी

प्रवर्तनातुन एकूण उत्पन्न

समभाग भांडवल

वगळता)

कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर,

अपवादात्मक आणि/किंवा असाधारण बाबीपूर्वी) करापूर्वी कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)

(अपवादात्मक आणि/किंवा असाधारण बाबीनंतर) करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)

(अपवादात्मक आणि/किंवा असाधारण बाबीनंतर) कालावधीकरिता एकूण व्यापक उत्पन्न

व्यापक उत्पन्न (करानंतर) समाविष्ट)

मागील वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदात दर्शविल्याप्रमाणे इतर इक्विटी (पुनमुल्यांकन राखीव

(अखंडित आणि खंडित प्रवर्तनाकरिता)

(कालावधीकरिता नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर

प्रती भाग मिळकत (प्रत्येकी रु. १० चे दर्शनी मूल्य)

# डीएमसीसी स्पेशॅलिटी केमिकल्स लिमिटेड

(पर्वीचे नाव दी धरमसी मोरारजी केमिकल कंपनी लिमिटेड) नोंदणीकृत कार्यालयः प्रॉस्पेक्ट चेंबर्स, ३१७/३२१, डॉ. डी. एन. रोड, फोर्ट, मुंबई-४०० ००१.

टेलिफोनः +०२२ २२०४८८८१-२-३, ईमेल आयडीः investor@dmcc.com वेबसाईटः www.dmcc.com

(CIN: L24110MH1919PLC000564)

३० सप्टेंबर. २०२२ रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्धवर्षाकरिता अलिप्त आणि एकत्रित अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

|                 | 31           | ालत           |            |              | एकात्रत    |                |            |            |              |            |  |  |
|-----------------|--------------|---------------|------------|--------------|------------|----------------|------------|------------|--------------|------------|--|--|
| प्रंपलेली तिमाह | री           | संपलेले       | अर्ध वर्ष  | संपलेले वर्ष | ,          | संपलेली तिमाह  | ो          | संपलेले    | संपलेले वर्ष |            |  |  |
| अलेखापरीक्षित   | <del>1</del> | अलेखापरीक्षित |            | लेखापरीक्षित |            | अलेखापरीक्षित  | ſ          | अलेखा      | लेखापरीक्षित |            |  |  |
| ३०.०६.२०२२      | ३०.०९.२०२१   | ३०.०९.२०२२    | 30.09.7079 | ३१.०३.२०२२   | ३०.०९.२०२२ | ३०.०६.२०२२     | ३०.०९.२०२१ | ३०.०९.२०२२ | 30.09.7079   | 38.03.2022 |  |  |
| ११४११.५१        | ७३३७.५२      | २१९२२.५५      | १४५८१.६३   | ३३२२७.८३     | १०५१५.५५   | ११४१६.११       | ७३३९.३८    | २१९३१.६७   | १४५८५.२८     | ३३२३६.०९   |  |  |
| १००१.१२         | ५३९.२४       | ७२४.५३        | १५९०.९१    | ३४१६.९६      | (२८३.२७)   | १००२.९४        | ५३९.३६     | ७१९.६७     | १५९०.८०      | ३४१४.२३    |  |  |
| १००१.१२         | 439.28       | ७२४.५३        | १५९०.९१    | ३४१६.९६      | (२८३.२७)   | १००२.९४        | ५३९.३६     | ७१९.६७     | १५९०.८०      | ३४१४.२३    |  |  |
| ६२१.५१          | ३६५.९८       | ३४४.९२        | १११७.७१    | २१३६.३४      | (२८२.८२)   | ६२२.८८         | ३६५.९५     | ३४०.०६     | १११७.६३      | २१३४.०१    |  |  |
| ६१८.६७          | ३९२.२०       | ३६१.९०        | ११५१.४१    | २१६९.९५      | (२६३.००)   | <b>६२०.०</b> ४ | ३९२.१८     | ३५७.०४     | ११५१.३३      | २१६७.६२    |  |  |
| २४९३.९९         | २४९३.९९      | २४९३.९९       | २४९३.९९    | २४९३.९९      | २४९३.९९    | २४९३.९९        | २४९३.९९    | २४९३.९९    | २४९३.९९      | २४९३.९९    |  |  |
|                 |              |               |            | १६८३९.५५     |            |                |            |            |              | १६८६८.४४   |  |  |
| २.४९            | १.४७         | १.३८          | 8.86       | ८.५७         | (१.१३)     | 2.40           | १.४७       | १.३६       | 8.86         | ८.५६       |  |  |

-मुलभूत आणि सौम्यिकृतः

- कंपनीचे वरील अलेखापरिक्षित अलिप्त आणि एकत्रित निष्कर्ष हे कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ सहवाचता कंपनीज (इंडियन अकाऊंटींग स्टॅण्डर्डस्) रूल्स, २०१५ च्या नियम ३ आणि त्यानंतरच्या इतर संबंधित सुधारणांच्या अंतर्गत विहित इंडियन अकार्कटिंग स्टेण्डर्डस् (इंड एएस्) अनुसार तयार करण्यात आले आहे. सदर वित्तीय निष्कर्ष हे व्हिडिओ कॉन्फरसिंग द्वारे ७ नोव्हेंबर, २०२२ रोजी झालेल्या त्यांच्या संबंधित सभेत लेखापरिक्षण समितीद्वारे पुनर्विलोकित करण्यात आले आणि स्विकारण्यासाठी शिकारस करण्यात आली आणि संचालक मंडळाद्वारे मंज्र करण्यात आले. वैधानिक लेखापरिक्षकांनी ३० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्धवर्षासाठी कंपनीच्या अलेखापरिक्षित अलिप्त आणि एकत्रित वित्तीय निष्कर्षांचे मर्यादित पुर्निवेलोकन केले आहे आणि सदर निष्कर्षावर असुधारित आढावा अभिप्राय व्यक्त केलेला आहे.
- ३० नोव्हेंबर, २०२१/३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही साठीची आकडेवारी ही ३० सप्टेंबर, २०२१/३० सप्टेंबर, २०२१ पर्यंत तारखेपर्यंत वर्षाच्या अलेखापरीक्षित आकडेवारी आणि ३० जून, २०२१/३० जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही साठीच्या अलेखापरीक्षित आंकडेवारी दरम्यानच्या तौलानिक आंकडेवारीच्या निदर्शक आहेत.
- नोकरी दरम्यान कर्मचारी लाभ आणि निवृत्ती परचात लाभांशी संबंधित दि कोड ऑन-सोशल सिक्युरिटी २०२० ला सप्टेंबर-२०२० मध्ये राष्ट्रपतींची सहमती प्राप्त झाली. कोड गॅझेट ऑफ इंडियामध्ये प्रकाशित करण्यात आले. तथापि कोणत्या तारखेस कोड परिणाम स्वरुप हे अजून अधिसूचित झालेले नाही आणि अंतिम नियम/त्याचा अर्थ अजून जारी करण्यात आलेला नाही. सदर कोडच्या परिणामांचा आढावा संबंधित तरतुदी अधिसूचित झाल्यानंतर घेण्यात येईल.
- कंपनीचे कामकाज एकोच विभागापुरते मर्यादित आहे ते म्हणजे रसायनांचे उत्पादन आणि विक्री म्हणून प्रवर्तनीय विभागांवरील इंडएएस–१०८ च्या आवश्यकतांची माहिती देणे तिला लागू होत नाही. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन अँड रिक्वायरमेंटस) रेप्युलेशन्स, २०१५ च्या रेप्युलेशन ३३ अंतर्गत आणि लिस्टिंग रेप्युलेशन्स, २०१५ च्या रेप्युलेशन ४७(२) च्या आवश्यकतेनुसार वरील माहीती म्हणजे स्टॉक एक्सचेंजेसकडे दाखल केलेल्या ३० सप्टेंबर, २०२२
- रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्ध वर्षासाठी अलेखापरीक्षित (अलीप्त आणि एकत्रित) वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा (''निष्कर्ष'') एक उतारा आहे. जे बीएसई लिमिटेड वेबसाईट (युआरएल: www.bseindia.com/corporates), नॅशलन स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लि. (युआरएलः www.nseindia.com/corporates) वर आणि कंपनीची वेबसाईट (युआरएलः https://www.dmcc.com/investor/statutory-information/financial-results) वर उपलब्ध आहेत डीएसीसी स्पेशॅलिटी केमिकल्स लि.साठी (पूर्वीचे नाव दी धरमसी मोरारजी केमिकल कंपनी लिमिटेड )

(बिमल ललितसिंग गोकुळदास) व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डीआयएन : ००४२२७८३

एकत्रित

मुंबई, ७ नोव्हेंबर, २०२२

# **JET**FREIGHT जेट फ्रेट लॉजिस्टीक्स लिमिटेड

# सीआयएनः एल६३०९०एमएच२००६पीएलसी१६९९१४

''नों. कार्यालयः सी/७०६, प्रमुख प्लाझा, कार्डीनल ग्रेशीयस रोड, होली फॅमिली चर्च समोर, चकाला, अंधेरी पूर्व, मुंबई-४०००९९.

अलिप्त

ईमेलः ir@jfll.com, वेबसाईटः www.jfll.com, दू.: +९१-२२-६१०४३७००

३० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्ध वर्षासाठी अलिप्त आणि एकत्रित अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा उतारा (रु. लाखांत ईपीएस वगळून)

| तपशील                                                                            | संपलेली तिमाही |              | संपलेले अर्ध वर्ष |              | संपलेले वर्ष | संपलेली तिमाही |                | ì          | संपलेले अर्ध वर्ष |              | संपलेले वर्ष |              |
|----------------------------------------------------------------------------------|----------------|--------------|-------------------|--------------|--------------|----------------|----------------|------------|-------------------|--------------|--------------|--------------|
|                                                                                  | ३०.०९.२०२२     | ३०.०६.२०२२   | ३०.०९.२०२१        | ३०.०९.२०२२   | ३०.०९.२०२१   | ३१.०३.२०२२     | ३०.०९.२०२२     | ३०.०६.२०२२ | ३०.०९.२०२१        | ३०.०९.२०२२   | ३०.०९.२०२१   | ३१.०३.२०२२   |
| प्रवर्तनातून एकूण उत्पन्न                                                        | १०३९३.६५       | १३३४३.७२     | १०७३१.२८          | २३७३७.३७     | २२०७५.०१     | ४५७०५.४५       | १०५७५.१६       | १३४९६.४३   | १०७८२.८३          | २४०७१.५९     | २२२२३.८०     | ४६०५०.५०     |
| अखंडित कामकाजातून कालावधीसाठी निव्वळ                                             |                |              |                   |              |              |                |                |            |                   |              |              |              |
| नफा (कर आणि अपवादात्मक बाबींपूर्वी)                                              | -९२.९८         | १४९.४३       | ३३.९५             | ५६.४५        | २३०.३२       | ४४९.५७         | -११२.२५        | १२३.५८     | ४४.२९             | ११.३३        | २४९.०४       | ४६५.०७       |
| अखंडित कामकाजातून कालावधीसाठी निव्वळ                                             |                |              |                   |              |              |                |                |            |                   |              |              |              |
| नफा (कर पूर्व आणि अपवादात्मक बाबींनंतर)                                          | -97.9८         | १४९.४३       | ३३.९५             | ५६.४५        | २३०.३२       | ४४९.५७         | -११२.२५        | १२३.५८     | 88.28             | ११.३३        | २४९.०४       | ४६५.०७       |
| अखंडित कामकाजातून कालावधीसाठी निव्वळ                                             |                |              |                   |              |              |                |                |            |                   |              |              |              |
| नफा (कर आणि अपवादात्मक बाबींनंतर                                                 |                |              |                   |              |              |                |                |            |                   |              |              |              |
| कंपनीच्या मालकांना देय)                                                          | -२.८३          | १०२.४४       | १८.३६             | ९९.६१        | १५४.००       | २८१.९०         | -२२.१०         | ७६.५९      | २८.७०             | ५४.४९        | १७२.७२       | २९७.४०       |
| खंडित कामकाजातून कालावधीसाठी निञ्वळ नफा                                          |                |              |                   |              |              |                |                |            |                   |              |              |              |
| (करोत्तर आणि अपवादात्मक बाबींनंतर,                                               |                |              |                   |              |              |                |                |            |                   |              |              |              |
| कंपनीच्या मालकांना देय)                                                          | -              | -            | -                 | -            | -            | -              | -              | -          | -                 | -            | -            | -            |
| अखंडित आणि खंडित कामकाजातून                                                      |                |              |                   |              |              |                |                |            |                   |              |              |              |
| कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न                                             |                |              |                   |              |              |                |                |            |                   |              |              |              |
| सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा                                             |                |              |                   |              |              |                |                |            |                   |              |              |              |
| (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न<br>(करोत्तर) धरुन, कंपनीच्या मालकांना देय) | - 1/9          | 9-1-44       | 20 01-            | 9-5-20       | 050 22       | 202.44         | 2 1.2          |            | 22.20             | 43 141       | 91-0-01      | 2-0-20       |
| ` ' ' '                                                                          | ٥.४१           | १०५.८८       | २१.९७             | १०६.२९       | १६१.२३       | 293.66         | ३.७२           | ٤٥.٥३      | ३२.३१             | ८३.७५        | १७९.९५       | ३०९.२९       |
| सम भाग भांडवल                                                                    | ११६०.०९        | ११६०.०९      | ११६०.०९           | ११६०.०९      | ११६०.०९      | ११६०.०९        | ११६०.०९        | ११६०.०९    | ११६०.०९           | ११६०.०९      | ११६०.०९      | ११६०.०९      |
| अखंडित कामकाजासाठी प्रति समभाग प्राप्ती                                          |                |              |                   |              |              |                |                |            |                   |              |              |              |
| (अवार्षिक) (प्रति शेअर रु. ५/- चे दर्शन मूल्य)                                   | _              |              |                   | _            |              |                |                |            |                   |              |              |              |
| मुलभूतः                                                                          | -0.08          | 0.88         | 0.88              | 68.0         | 8.33         | 2.83           | -0.80          | 0.33       | 0.24              | 0.23         | 8.88         | २.५६         |
| सौम्यिकृतः                                                                       | -०.०१          | ٥.४४         | ०.१६              | ۶۶.۰         | १.३३         | 7.83           | -0.80          | 0.33       | 0.74              | 0.23         | १.४९         | २.५६         |
| अखंडित आणि खंडित कामकाजासाठी                                                     |                |              |                   |              |              |                |                |            |                   |              |              |              |
| प्रति समभाग प्राप्ती (अवार्षिक)                                                  |                |              |                   |              |              |                |                |            |                   |              |              |              |
| (प्रति शेअर रु. ५/- चे दर्शनी मूल्य)                                             |                |              |                   |              | 0 22         | 2              |                |            | - 24              |              | 6            | 215          |
| मुलभूतः<br>सौम्यिकृतः                                                            | -0.08<br>-0.08 | 0.88<br>0.88 | ०.१६<br>०.१६      | 6.83<br>6.83 | १.३३<br>१.३३ | २.४३<br>२.४३   | -0.80<br>-0.80 | 0.33       | 0.24<br>0.24      | o.२३<br>o.२३ | १.४९<br>१.४९ | २.५६<br>२.५६ |
| साम्यकृतः                                                                        | -0.03          | 0.88         | ०. ५ ५            | 0.83         | 5.22         | 7.82           | -0.50          | 0.22       | 0.49              | 0.43         | 3.85         | 7.99         |

टीपाः (१) वरील माहीती म्हणजे सेवी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲड डिस्क्लोजर रिकायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसकडे सादर केलेल्या अलिप्त आणि एकत्रित अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांच्या विवरणाचा एक उतारा आहे. तिमाही वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण कंपनीची वेबसाईट म्हणजेच www.jfll.com वर आणि एनएसईची (www.nseindia.com) व बीएसईची (www.bseindia.com) ह्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. (२) आवश्यकतेनुसार मागील कालावधीची आकडेवारी पुनर्गठीत/पुनर्वर्गीकृत केली आहे.

> संचालक मंडळाच्या वतीने आणि साठी रिचर्ड फ्रान्सीस थेकनथ

अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक

फुल्लर्टन इंडिया होम फायनान्स कंपनी लिमिटेड

दिनांक : ०७ नोव्हेंबर, २०२२

ठिकाणः मुंबई